



### MAN INFRACONSTRUCTION LIMITED

(CIN: L70200MH2002PLC136849)

Date: July 05, 2024

To,
The Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051
Symbol: MANINFRA

To,
The Corporate Relationship Department
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: 533169

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Notice for attention of Equity Shareholders of the Company in respect of transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account:

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose e-copies of the notice for the attention of the equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on 5<sup>th</sup> July, 2024 in the following newspapers in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time.

- 1. Business Standard, in English
- 2. Mumbai Lakshadeep, in Marathi

You are requested to take note of the same.

Yours faithfully,
For Man Infraconstruction Limited

Durgesh Dingankar Company Secretary Membership No.: F7007









# Naidu meets PM, seeks central aid for Andhra

CM says need support to rebuild capital Amaravati; demands BPCL refinery

New Delhi, 4 July

ndhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu met Prime Minister Narendra Modi in New Delhi on Thursday, and sought increased central assistance for the southern state — especially for rebuilding state capital Amaravati, the Polavaram Irrigation Project, and developing the state's backward regions, with a Bundelkhand-like package.

The Andhra CM, who is on a two-day visit to the national capital — his first since taking office on June 12 — termed his discussions with the PM "constructive". Naidu also sought central handholding for the state finances in the short-term. incentives for industrial development and additional allocation under the Scheme for Special Assistance to States for capital investment, targeting essential sectors such as roads, bridges, irrigation, and drinking water projects.

In his meeting with Petroleum and Natural Gas Minister Hardeep Singh Puri, Naidu requested BPCL to set up a refinery in Andhra in consonance with Section 93(4) of the Andhra Pradesh Reorganisation Act, 2014. The Andhra CM said that an announcement on establishing a refinery in the state in Finance Minister Nirmala Sitharaman's Budget speech would "augur well" for increasing the refinery capacity of the country in its journey towards achieving the objective of Viksit Bharat by 2047.

According to an Andhra government statement, Naidu "reposed confidence" in the PM's leadership. He said the people of Andhra Pradesh have "emphatically placed their trust" in the National Democratic Alliance (NDA) and granted "both leaders a significant mandate to fulfil their promises and commitments".

Naidu told the PM that Andhra continues to grapple with the "repercussions of the unscientific, unfair, and unjust bifurcation of 2014".

**Hemant takes** 

oath as 13th

J'khand CM

Governor CP Radhakrishnan (left) after

administering oath of office and secrecy

JMM Executive President Hemant Soren

on Thursday took oath as the 13th chief

and secrecy by Governor C P

Radhakrishnan at the Raj Bhavan in

Ranchi, an official said. Chamapi Soren,

who resigned as the CM on Wednesday,

jail on June 28 after the High Court of

Jharkhand granted bail to him in a money

laundering case linked to an alleged land

Hemant Soren was released from

was also present on the occasion.

He was administered the oath of office

to Hemant Soren

PRESS TRUST OF INDIA

BJP stalwart B S Yediyurappa

on Thursday challenged Chief

Minister Siddaramaiah to dis-

solve the Karnataka Assembly

and go for elections now and

claimed that the saffron party

**UTTAR PRADESH** 

VIRENDRA SINGH RAWAT

He said the people of the

will win 140 to 150 seats.

Bengaluru, 4 July

minister of Jharkhand.



# **FULFIL PROMISES MADE IN 2014, SET UP IIM** IN HYDERABAD: TELANGANA CM TO MODI

Telangana Chief Minister Revanth Reddy on Thursday met Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to seek the Centre's help in resolving pending issues with Andhra Pradesh, setting up an Indian Institute of Management (IIM) in Hyderabad, improving power generation capacity, and fulfilling promises made to the state in 2014. During his meeting with Shah, the home minister flagged the need to set up security camps for central security forces in some of the districts of Telangana where the CPI-Maoist is attempting to regroup and increase its influence. Shah said this after Reddy

told him that the CPI-Maoist "is attempting to expand its influence by leveraging the favourable terrain in the forested hills along the Telangana-Chhattisgarh border"

Reddy asked Shah for his intervention in resolving pending issues related to the Reorganisation Act, such as distribution of government buildings and corporations between Telangana and Andhra Pradesh. He "emphasised the need for justice for Telangana in claims made by Andhra Pradesh over assets and institutions not mentioned in the Reorganisation Act".

Sources in Naidu's Telugu Desam Party (TDP) sought to highlight that their leader spent the last three weeks assessing the state's financial situation before making the trip to the national capital.

Naidu conveyed to the PM that Andhra's growth has plummeted, revenue receipts have tapered, and liabilities

ALL IN A DAY

'No Congress,

**AAPtie-upin** 

Punjab, Delhi'

There is no scope for an alliance between

the Congress and the Aam Aadmi Party

(AAP) for assembly polls in Haryana and

Delhi but the INDIA bloc will fight elec-

tions together in Maharashtra and

Jharkhand, AICC general secretary

Ramesh said there is no one formula

the INDIA bloc will follow for state elec-

tions. The grouping will fight together in

states where Congress leaders and other

alliance partners agree to such an under-

standing, he said. Asked whether the

Inclusive Alliance (INDIA) will fight the

assembly polls together going forward,

Ramesh said the alliance will do so in

Punjab. In Haryana, we had given one seat

to the AAP in the Lok Sabha polls but I

don't think that INDIA *janbandhan* will

be there for assembly polls. In Delhi, the

AAP itself has said that INDIA janband-

han will not be there for assembly polls,"

Ramesh said. The Congress and AAP had

fought the Lok Sabha polls together in

Delhi, while they contested separately in

Yediyurappa dares K'taka CM to dissolve Assembly

'There is no INDIA 'janbandhan' in

Developmental

your position is. If the elec-

tions are held, BJP will win 140

to 150 seats," the Lingayat

strongman said during the BJP

state special executive meet-

ing organised at the Palace

Grounds here. Karnataka has

224 Assembly and 28 Lok

Sabha seats. The former chief

minister said in the Lok Sabha

elections, the BJP-JD(S)

National

Jharkhand and Maharashtra.

Indian

state have rejected the 'useless

guarantees', money and mus-

cle power of the Congress gov-

ernment and opted for the BJP

in the recently concluded Lok

Siddaramaiah, if he has guts,

then dissolve the Assembly

and go for elections again.

Then only you will know what

"I challenge Chief Minister

Sabha elections.

Jairam Ramesh said on Thursday.

peaked because of the "unproductive expenditure and fiscal hara-kiri, marked by the exploitation of natural resources for personal use and no focus on the development of human resources", of the YSR Congress Party regime.

**Hathras** event

among 6 held

The Uttar Pradesh

Thursday that they

have arrested six

'sevadars' (volun-

teers), including two

women, in connec-

tion with the Hathras

organisers

stampede that killed 121 people.

gation, a senior officer said.

reporters in Hathras.

in its wake.

The only accused named in the FIR is

"All six persons who have been

at large while preacher Surajpal alias

Narayan Sakar Hari alias Bhole Baba will

be anestioned if required during investi-

arrested worked as sevadars at the sat-

sang," Inspector General of Police

(Aligarh Range) Shalabh Mathur told

soon and non-bailable warrant (NBW) will

also be issued against key accused

tioned as accused in the FIR lodged

at the local Sikandra Rau police

station on Tuesday after the stampede

at Phulrai village that left 121 people dead

alliance won 19 seats and the

BJP got a majority in 142

assembly segments. Just a

year ago, the Congress had

come to power by winning 134

seats, but now the ruling party

has trailed in places which are

represented by Chief Minister

Siddaramaiah, Deputy Chief

Minister D K Shivakumar and

several ministers, he said

Devprakash Madhukar," Mathura said.

"A reward of ₹1 lakh will be announced

The preacher Surajpal was not men-

More on business-standard.com

# Andhra Pradesh Chief Minister Chandrababu Naidu (left) meets Prime Minister



#### INFORMATION REGARDING 63rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS

**E-Tender Notice** 

Commissioner, Solapur Municipal Corporation, Solapur Invites E-Tender for the Various Civil works under Central Govt. sponsored PM-E Bus Scheme at T.P.2, Budhawar Peth, Solapur Valued at Rs. 9,89,17,353/-. The E-Tender details

are available on http://mahatenders.gov.in from the dt. 04/07/2024 at 10.00 A.M.

GOA STATE INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LIMITED

TENDER NOTICE

GSIDC invites online bids under two bid system on Item Rate Basis

from eligible Contractors / Agencies for the work of "Upgradation of

Infrastructure in the rural areas under Deendayal panchayat raj

Infrastructure Development (Golden Jubilee) Scheme 2013 -

Construction of Panchayat Building at V.P. Mayem - Vaiguinim,

Bicholim Taluka – Furniture and interior works – 2<sup>nd</sup> Call."

For detailed Tender Notice, please visit website

7th Floor, EDC House, Dr. Atmaram Borkar Road, Panaii - Goa

Tel.: (0832) 2493550 Email: email@gsidcltd.com

No. GSIDC/ENGG./NIT-08/2024-25

(Estimated Cost - Rs.22,49,447.00).

https://www.gsidcltd.com.

Commissioner

Date:04/07/2024

**Solapur Municipal Corporation** 

Tender ID-2024\_SMC\_1047862\_1

Date: 03/07/2024

Notice is hereby given that the 63rd Annual General Meeting ('AGM') Of Cummins India Limited ('the Company'), will be held on Wednesday, August 07, 2024 at 10:00 a.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with General Circular 09/2023 dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read with other relevant circulars issued in this regard and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the

In accordance with the aforesaid Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ National Securities Depository Limited ('NSDL') and Central Depositories Services (India) Limited ('CDSL') (Collectively referred to as 'Depositories'/ 'Dps')/ Registrar & Transfer Agent ('Registrar'/ 'RTA'). The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at Cil.Investors@cummins.com mentioning their Folio no./DP ID and Client

The Notice along with the Annual Report for Financial Year 2023-24 will also be made available on the website of the Company at https://www.cummins.com/en/in/investors/india-annual-reports. on

NSDL's website at https://www.evoting.nsdl.com and on the website of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively

Members can attend and participate in the AGM through the VC/ OAVM facility only and their attendance will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Company's Act, 2013. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the

Pursuant to the provisions of Section 108 of the Company's Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 (as amended), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, as amended and the Circulars, the Company will provide the facility of remote e-voting to its Members in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a member using remote e-voting system during the e-voting period, as well as e-voting during the AGM will be provided by NSDL. Further, members who have voted through remote e-Voting will be eligible to attend the AGM, however, they shall not be allowed to cast their vote again during the AGM. Detailed procedure for remote e-Voting is provided in the Notice of the AGM. The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of e-voting	From 9.00 a.m. (IST) on Sunday, August 04, 2024
End of e-voting	Upto 5.00 p.m. (IST) on Tuesday, August 06, 2024

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by writing at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective DPs. The detailed process for registering of email addresses will be provided in the Notice convening

Further, the members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company/RTA can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting, by following the detailed process which will be

provided in the Notice convening the AGM.

Place: Pune

Date: July 04, 2024

The final dividend of Rs. 20/- per equity share of face value of Rs. 2/each of the Company for the financial year 2023-24, as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, shall be paid to those Members who are holding shares as on the Record Date i.e. Friday, July 19, 2024, in accordance with the timelines under the Companies Act, 2013, electronically to the Members who have updated their bank details for receiving dividend through electronic means. For Members who have not updated their bank details, are requested to update the same with their DPs where shares are held in dematerialized form, and with Company's RTA, where the shares are held in physical mode for receiving dividends directly in their bank accounts electronically pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/70 dated 17, 2023 read with Circular SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIE/2023/181 dated November 17, 2023. Members holding shares in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time, in line with the Circulars

Further, please note that as per the SEBI Circular dated June 10, 2024, Members with securities held in physical form must update their KYC including the PAN, Contact Details, Nomination, Bank Account Details, and Specimen Signature. Failure to meet these KYC requirements (excluding non-submission of 'choice of nomination') will result in the nability to receive dividends from April 01, 2024 onwards.

> For Cummins India Limited Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer



# MAN INFRACONSTRUCTION LIMITED

Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849

Teloor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai – 400 089 Website: www.maninfra.com Investor Relation Contact: investors@maninfra.com Tel: +91 22 42463999

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS FOR TRANSFER OF UNCLAIMED Dividend amount(s) and/or underlying shares of the company to Investor education and protection fund (IEPF) authority

NOTICE is hereby given to the shareholders of Man Infraconstruction Limited 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016; as amended from time to time ("the Rules"), the Company is required to transfer all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat account of the IEPF Authority as established by Centra Government.

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the Demat account of IEPF Authority, i.e. Final Dividend for Financial Year 2016-17, at their registered addresses, informing that, the shares will be transferred to the Demat Account of the IEPF Authority. The complete details of the concerned whose shares are due for transfer to IEPF in October, 2024 are being uploaded on the Company's website <a href="www.maninfra.com">www.maninfra.com</a>.
The concerned shareholder are thus requested to claim the unclaimed dividence

by sending us a written application along with (a) copy of PAN Card; (b) a cancelled cheque of your registered bank account; (c) Client Master List; and (d) the original un-encashed Dividend warrant or a duty filled in letter of indemnity to Link Intime India Pvt. Ltd., the Registrar and Share Transfer Agent of the Company or to the Company's Registered Office. The said application should reach the Company on or before October 05, 2024 so as to enable us submit your request to the bankers for transfer by NEFT or issuance of Demand Draft. In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by October 05, 2024, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholders to IEPF without further notice in the

In case the shares are held: In Physical form - Duplicate share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by the shareholder, will be issued and transferred in favour of IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

In Demat form - Your demat account will be debited for the shares liable fo transfer to IEPF Authority. The Company shall transfer the shares by way of corporate action through the Depositories to the IEPF Authority.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Web Form IEPF-5. detail(s) of the same is available on the website www jepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed to the Company at its Registered/ Corporate Office along with requisite documents enumerated in Web Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.maninfra.com shall be treated as adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.

For any information/ clarification on this matter, please write to or contact the Company at investors@maninfra.com or our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd. UNIT: Man Infraconstruction Limited at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, Tel. No: +91 22 49186270; Fax: +91 22 49186060, email: iepf.shares@linkintime.co.in.

For Man Infraconstruction Limited

**Durgesh Dingankar** Company Secretary & Compliance Officer

# SICAL LOGISTICS LIMITED

CIN I 51909TN1955PI C002431 Registered Office: South India House, 73, Armenian Street, Chennai, Tamil Nadu - 600 001. Telephone: 044-66157071 Website: www.sical.in\_E-mail: cs@pristinelogistics.com

### **POSTAL BALLOT NOTICE**

NOTICE is hereby given to the members of Sical Logistics Limited ("Company"), pursuant to the provisions of Sections 110, 108 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013, as amended ("Act"), read with Rule 22 and 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Rules"), and in compliance with the general circular nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and subsequent circulars in this regard, the latest one being circular no. 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2"), as amended, issued by the Institute of Company Secretaries of India, and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s thereof, for the time being in force), that the following special resolutions, are proposed to be passed by the members of the Company through postal ballot by way of voting through electronic means ("remote e-voting") only:

	S. No.	Description of the resolution			
	1.	To appoint Mr. Satishkumarreddy Mulamreddy (DIN:09199183) as an independent director of the Company			
To appoint Ms. Neelaveni (DIN:0904: director of the Company		To appoint Ms. Neelaveni (DIN:09042292) as an independent director of the Company			

In accordance with the MCA Circulars, the postal ballot notice along with the explanatory statement ("Postal Ballot Notice") has been sent only in electronic mode on Thursday, July 04, 2024, to all those members whose names appear in the register of members/ list of beneficial owners maintained by the Company/Company's Registrar and Share Transfer Agents viz., Cameo Corporate Services Limited ("RTA") / depositories as on Tuesday July 02, 2024 ("cut-off date") and whose e-mail IDs ar registered with the Company/RTA/depositories.Accordingly, the physical copy of the Postal Ballot Notice, postal ballot form and pre-paid business reply envelope are not being sent to the members for this postal ballot. The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice through electronic mode on Thursday July 04

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for facilitating remote e-voting to enable the members to cast their vote electronically. The detailed instructions to cast the vote through remote e-voting, including the manner in which the members holding the shares in physical mode or who have not registered their e-mail address can cast their votes, forms part of the notes to the Postal Ballot Notice.

The Postal Ballot Notice can also be accessed on the Company's website at www.sical.in, website of the stock exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of CDSL at www.evotingindia.com. The members who have not received the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites. The facility to exercise vote through remote e-voting will be available during the

9				
Commencement of remote	Conclusion of remote			
e-voting period	e-voting period			
09:00 a.m. IST on Tuesday,	05:00 p.m. IST on Wednesday,			
July 09, 2024	August 07, 2024			

The members are requested to give their assent/ dissent only through the remote e-voting system not later than 05:00 p.m. IST on Wednesday, August 07, 2024. The remote e-voting module will be disabled by CDSL for voting thereafter. The members whose names appear in the register of members/ list of beneficial owners as on Tuesday, July 02, 2024, being the cut-off date, are entitled to vote on the resolutions set out in the Postal Ballot Notice. The voting rights shall be as per the number of equity shares held by the members as on the cut-off date. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. A person who is not a member as on the cut-off date should treat this Postal Ballot Notice for information purpose only.

The members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address and mobile number, may register/update their email address and mobile number with the concerned depository participant(s) where they maintain their

The members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including email address and mobile number with the Company/RTA, may register/ update such details, by submitting the necessary details like name, folio no., scanned copy of the share certificate (front and back), PAN card (self-attested scanned copy of PAN card), Aadhar card (self-attested scanned copy of Aadhar card) and other supporting documents to the RTA at its investor portal at https://wisdom.cameoindia.com/.

If you have any queries or issues regarding remote e-voting from the CDSL e-voting system, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33 or send a request to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013.

The board of directors of the Company has appointed M/s KRA & Associates, Company Secretaries (Firm Registration Number P2020TN082800) to act as scrutinizer ("Scrutinizer") for conducting the postal ballot (remote e-voting process) in a fair and

The Scrutinizer will submit their report to the chairman or any other person authorised by the chairman, after the completion of scrutiny of the votes casted for the postal ballot through remote e-voting, within 2(two) working days from the conclusion of remote e-voting period for the postal ballot. The result along with Scrutinizer's report will be forwarded to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the Company's shares are listed and shall also be made available on the website of the Company at  $\underline{www.sical.in} \text{ and on the website of CDSL at } \underline{www.evotingindia.com}.$ 

SICAL LOGISTICS LIMITED

Company Secretary and Compliance Officer ICSI Membership No.A58607

Vaishali Jain

Place: Chennai Date : July 04, 2024

#### cessing, and re-energise agro value chain in four years. To generate employment, it is promoting agri startups. Minister of horticulture, Dinesh Pratap Singh said, UP would foster government-

industry collaboration to augment farm-

ACCENT REGION

Lucknow, 4 July ₹20,000 crore worth agro exports annually, but it has the potential to achieve more In a step towards achieving the target of than ₹50,000 crore," Singh said, adding agro shipments worth ₹50,000 crore annuthat state-level horticultural commodity ally, Uttar Pradesh (UP) plans to set up boards on the lines of the Spices Board of crop-specific commodity boards. India would be set up. The state government hopes this would

"There are a few horticultural crops in UP like potato and banana that could boost farm productivity, catalyse food proimmensely benefit with similar commodity boards," Singh said. In UP, horticultural crops are grown over an estimated 2.1 million hectares. "There is a huge demand for horticultural produce like strawberries,

State to set up crop-specific boards

ers' income. "UP accounts for nearly ers would find it hard to even meet the domestic demand before they could eye exports," Singh said. The Indian Chamber of Food and Agriculture (ICFA) has constituted the UP State Agriculture Council to promote agro industry and exports. It in Lucknow.



#### would foster coordination between the government, agro experts, and farmers. "The council will focus on promoting sustainable agricultural practices, enhancing market access, and supporting exports,' said Mukesh Singh, UP State Agriculture Council, chairman. ICFA will host a 'Agro World 2025' summit next February

# उजनी धरण आता उणे

# ४० टक्स्यावर

सोलापूर, दि.४ : उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर (आतापर्यंत निच्चांकी पातळी) पोचलेले उजनी

आता उणे धरण R0 टक्क्यांवर आले आहे. पावसाळा सुरू होऊनही अद्याप

समाधानकारक झालेला पाऊस नाही. तरीपण, ७ जूनपासून जुलैपर्यंत उजनीत १० टीएमसी पाणी आल्याने धरणावर अवलबून सर्व घटकांना थोडासा मिळाला दिलासा आहे.

उजनी धरणावर नगर, पुणे व सोलापूर

जिल्ह्यातील ЯS पाणीपुरवठा योजना आहेत. अवलंबून दुसरीकडे सोलापूर दीड जिल्ह्यातील लाख हेक्टरला उजनी धरणातील पाण्याचा विशेषत: उन्हाळ्यात आधार आहे. रब्बीच्या जिल्ह्याची ओळख सोलापुरात खरीपाचे क्षेत्र वाढण्यात उजनी मोठा वाटा आहे. राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून आता सोलापूरची ओळख झाली आहे.

जिल्ह्यात उसाबरोबरच फळबागांचे वाढत असल्याने धरणातील उजनी पाणीपातळीकडे सर्वाचेच লঞ্চ असते. दरम्यान, सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आता समांतर जलवाहिनी टाकली असून त्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे भीमा नदातून दरवषा तीन-चारवेळा सोडले जाणारे पाणी आता सोडावे लागणार नाही. त्यामुळे धरणातील

गुंतवणुकदार संपर्कः 🖺

हस्तांतरीत केले जातील.

वेबसाईटवर अपलोड केले आहे.

हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

खालील पद्धतीने शेअर्स असल्यास

सांगता येणार नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०५ जुलै, २०२४

iepf.shares@linkintime.co.in

**PUBLIC NOTICE** आम्ही असे जाहीर करतो की, सदनिका क्रमांक = २५०५, २५वा मजला, टॉवर नं. २, रुणवाल पिनॅकल, मुलुंड गोरेगांव - लिंक रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०० ०८० या सदनिकेचे रुणवाल अपार्टमेंट्स प्रा. लि

(पुर्वीचे प्रॉपेल डेव्हलपर्स प्रा. लि.) हे विक्रेते आहेत आणि सदनिका विकत घेणार श्री. मनोज जिजाबा भोर व श्रीमती. निर्मला मनोज भोर यांनी खरेदी केलेल्या वरील सदनिकेचे मळ दस्त क्रमांक- करल २-२०६४७-२०२२ दिनांक- १७.११.२०२२ रोजी नोंदविलेला दस्त हा रुणवाल अपार्टमेंट्स प्रा. लि. कंपनी च्या साईट ऑफिस मधुन हरवला (गहाळ) झाला आहे. व त्या वर रु. ७,८०,६००/-इतके मुद्रांक शुल्क दिनांक-१६.११.२०२२ रोजी भरला आहे.

तरी तो कोणा व्यक्तीकडे किंवा कुठल्य संस्थेकडे किंवा कुठल्याही बँके साठी तारण ठेवले असल्यास किंवा कोणालाही तो सापडल्यास आणि कोणाचाही त्यावर हक असल्यास नोटीस दिल्या पासून १५ देवसांच्या आत आपला हक्क जाहीर करावा तदनंतर येणाऱ्या कोणत्याही हरकती सदर कंपनीला बंधनकारक राहणार नाहीत. याची नोंद घ्यावी. सदरु बाबतचा पोलिस तक्रार क्र ७२४९३-२०२४, दिनांक- ०२.०७.२०२४ असा आहे.

दिनांक-०३.०७.२०२४ स्थळ - मुलुंड, मुंबई

Adv. Vikas D. Kasar, B.A, L.L.B Shop No.1, Opp. Shripad Building Nr. Mulund court, J.S.D rd, Mulund Wes

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given for Share Certificate no.091 for 5 Shares from 451 to 455 of Dadasaheb Gaikwad Nagar Co-opertaiye Society (No.8) Ltd., flat no 702 building No. 8 B wing Dadasaheb Gaikwad nagar, Malwani Malad West, pin code, 400095, in name Allahbaksh Mohammed Shafi Shaikh have been lost/mispalced, and so the said member nas made an application for duplicate certifi cate to the society, to whom objection, if any against Duplicate Share Certificate should be nade within 15 days from date of publication of this notice. If no claims/ objections are eceived within the period prescribed above the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is rovided under the bye-laws of the Society Dadasaheb Gaikwad Nagar Chs Ltd.

SD/ - Hon. Secretary / Chairman Place : Mumbai

PUBLIC NOTICE at late Mr. Varghese Paul Meachery ember of the New Eden Regency Co perative Housing Society Ltd., holder of Fla To. 306, New Eden Regency, Near St. Josep Church, Sheetal Nagar, Mira Road (East Dist. Thane-401 107, died intestate o 11/06/2024 with nomination. The Nomine Mr. Henry Varghese Meachery is claiming transfer of shares and interest in the capital/property of the society belonging the deceased member in his name being so and legal heir and successor of the decease and legal heir and successor of the deceased with consent, no objection of the another nominee and another legal heir of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for transfer of the shares and interest in the capital/property of the society belonging to the deceased in respect of the said flat, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital/property of the society in the name of Mr. Henry Varghese Meachery and thereafter any claim or objection will not be considered.

we considered.

K. R. TIWARI, ADVOCATE

A 5 Sector-7, Shantinagar. Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road (East), Thane - 401107



### श्रीराम फायनान्स लि.

नोंदणीकत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए. इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२ ७वा मजला, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ वेबसाईट:www.shriramfinance.in

# तारण मालमत्तेमधुन मालकीच्या वस्तु काढुन घेण्याबाबत सूचना

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले.

> पुर्वग्रहाशिवाय दिनांक: १९.०६.२०२४

१. श्री. सुहास मोहन लवेकर (कर्जदार)

सी/७२, श्रीकृष्ण भुवन, तळमजला, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, केईएम हॉस्पिटल समोर परळ, मुंबई-४०००१२.

२. श्रीमती सायली सुहास लवेकर (सह-कर्जदार/जामिनदार)

३०८, ३रा मजला, ४थी श्रद्धा मिस्त्री इमारत, जेरबाई वाडिया रोड, टाटा हॉस्पिटलजवळ परळ, मुंबई-४०००१२

विषय: तारण मालमत्तेमधुन मालकीच्या वस्तु काढुन घेण्याबाबत सूचना

प्रती महोदय/महोदया, आम्ही दिनांक १३.०३.२०२३ रोजी तुमच्याद्वारे तारण केलेल्या मालमत्तेचा **वास्तविक** 

**ताबा** घेतला आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तुम्हाला सुचित केले की, तुमच्या जागेतून तुमच्या सर्व जंगम वस्तू काढुन घ्याव्यात ; परंतु तहसिलदार/निबंधक यांच्या उपस्थितीत संवाद साधल्यानंतरही तुम्ही कसूर केले आहे आणि तुम्हाला विविध सूचना पत्रकेसुद्धा पाठविले आणि तुम्हाला कळविण्यात आले तरीही जंगम वस्तू तुम्ही काढून घेतल्या नाहीत. आम्ही तुमच्या सर्व जंगम वस्तू **ठाणे यार्ड**मध्ये स्थलांतरीत केल्या आहेत.

यास सुमारे ६ महिने होऊन गेली आहेत आणि **वास्तविक ताबा** घेतल्याच्या तारखेपासून तुमच्याकडून जंगम वस्तू परत घेण्यासाठी कोणताही प्रयत्न किंवा पत्र व्यवहार करण्यात आला नाही. सदर जंगम वस्तुंमुळे **श्रीराम फायनान्स लिमिटेड**ला सदर वस्तुंच्या सुरक्षेकरता प्रचंड खर्च करावा लागला. तुम्हाला त्या वस्तू परत हव्या असल्यास तुम्ही आवश्यक शुल्क जमा करावे. अन्यथा आमच्याकडून पुढील कोणतीही सूचना न देता त्यावर विल्हेवाट/रद्दीस देण्याची प्रक्रिया केली जाईल आणि तुम्हाला सुचित करण्यात येत आहे की, आमच्याकडून सदर वस्तू निवारण केल्यावर कोणतीही हानीकरिता तुम्ही जबाबदार असाल व कोणताही दावा असणार नाही.

ते पाणी शेतीसाठी दिले जाऊ

शकते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये

आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान,

अद्याप धरण प्लसमध्ये आलेले

नसून त्यासाठी धरण क्षेत्रात मोठ्या

पावसाची आवश्यकता आहे.

estors@maninfra.com | दरध्वनी:+९१ २२ ४२४६३९९९

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

१२वा मजला, कुशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड,

चेंबुर (पश्चिम), मुंबई-४०००८९. वेबसाईट:WWW.maninfra.com

कॉर्पोरेट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

कंपनीचे दावा न केलेले लाभांश रक्कम आणि/किंवा न दिलेले समभागांचे गृंतवणुकदार

शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरणाकडे हस्तांतर करण्याची सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा

अधिनियम, २०१६, वेळोवळी सधारितप्रमाणे (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलग

१२४(६) नसार **मन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेड**च्या (कंपनी) सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे

की. केंद्र शासनादारे स्थापित आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ७ सलग वर्षे किंवा त्यापेक्षा

अधिक कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश संदर्भात सर्व शेअर्स कंपनीद्वारे

सदर नियमांच्या पूर्ततेनुसार आयईपीएफ प्राधिकाण्याच्या डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र अर्थार वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता अंतिम लाभांशाबाबत संबंधित भागधारकांच्या त्यांच्या नोंद पत्त्यावर

वैयक्तिक पत्रव्यवहार कंपनीने केला असून त्यांना सुचित करण्यात आले आहे की, सदर शेअर्स

आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर केले जातील. ज्या संबंधित भागधारकांचे लाभांश

७ सलग वर्षांकरिता दावा केलेले नाही आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे **ऑक्टोबर, २०२४** रोजी

हस्तांतरणास देय आहेत अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीने त्यांच्या <u>www.maninfra.com</u>

संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी लेखी अर्जासह आमच्याकडे पुढे नमुद केलेले (अ) फॅ कार्डची प्रत, (ब) तुमचे नोंदणीकृत बँक खात्याचे रद्द केलेले धनादेश आणि (क) मुळ रोख न केलेले डिव्हिडंड वॉरंट यासह दावा न केलेल्या लाभांशावरील दावा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, किंवा कंपनीचे नोंदणीकत कार्यालयात पाठवावे. सदर अर्ज कंपनीकडे दिनांक **०५ ऑक्टोबर, २०२४** रोजी सादर करावेत. जेंगेकरून धनाकर्ष वितरण किंवा

जर संबंधित भागधारकांनी दिनांक **०५ ऑक्टोबर, २०२४** रोजीपर्यंत लाभांशावर दावा न केल्यास खालील पद्धतीने पुढील सूचना न देता आयईपीएफच्या संबंधित भागधारकांकडे धारण शेअर्स कंपनीकडून

 वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास: भागधारकाद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि तदनंतर आवश्यक कारवाई करून आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे हस्तांतर केले जातील. तद्नंतर भागधारकाच्या नावे नोंद असलेले मुब

**डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास:** आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणासाठी पात्र

शेअर्सकरिता तुमचे डिमॅट खाते जमा केले जाईल. आयईपीएफ प्राधिकरणाकडे ठेवीदारामार्फत

नागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे दावा न केलेले लाभांश व शेअर्सचे हस्तांतर

केल्यानंतर संबंधित भागधारकांना <u>www.iepf.gov.in</u> वेबसाईटवर उपलब्ध तपशिलानुसार वेबफॉर्म

आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफकडून त्यावर पुन्हा दावा सांगण्याचा

अधिकार आहे आणि वेबफॉर्म आयईपीएफ-५ मध्ये नमुद आवश्यक दस्तावेजांसह कंपनीचे निबंधक/

गगधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीद्वारे त्यांच्या <u>www.maninfra.com</u> वेबसाईटवर अपलोड

केलेले शेअर्स व दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील हे नियमानुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरणाच्य

उद्देशाकरिता कंपनीद्वारे वितरीत दय्यम भाग प्रमाणपत्रसदंर्भात योग्य सचना समजावी. कपया नोंद असावी

की, वर नमदप्रमाणे हस्तांतरीत शेअर्स व सदर दावा न केलेले लाभांशासंदर्भात कंपनीवर कोणताही दावा

या प्रकरणात काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया कंपनीकडे investors@maninfra.com वर किंवा

संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट:

**मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड**, सी-१०१, २४७ पार्क, लालबहादूर शास्त्री मार्ग, गांधी नगर, विक्रोळी

पश्चिम, मुंबई-४०००८३ द्र::०२२-४९१८६२७०, फॅक्स:+९१ २२ ४९१८६०६०, ई-मेल

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरित

एनईएफटीमार्फत हस्तांतरणासाठी बँकर्सना तुमची विनंती सादर करता येईल.

भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहार योग्य नसेल.

कॉर्पोरेट कारवाईने शेअर्सचे हस्तांतरण पुर्ण केले जाईल.

कॉर्पोरेट कार्यालयात स्वाक्षरी केलेले वास्तविक प्रत पाठवावी.

श्रीराम फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकारी

SHRIRAM SHRIRAM City

शाखा कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३. वेबसाईट: www.shriramfinance.in

## मागणी सूचना

टिपः एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहजर्कदार/जामिनदार यांनी श्रीराम फायनान्स लि. (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड) कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसुर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये ऑणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सुचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सुचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते. सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत

(3) 11 11/2 -116.		
कर्जदार व सह-कर्जदाराचे	थकबाकी	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता
नाव व पत्ता	रक्कम	
सुनील कुरळे (मयत)	दिनांक १७.०४.२०२४	फ्लॅट क्र.१०२२, २रा मजला,
फ्लॅटक्रमांक १०२२, २रा मजला, बी विंग, इमारत क्रमांक १३,	रोजी देय रक्कम	बी-विंग, इमारत क्र.१३, भारस्क
भारस्कर नगर कोहौसोलि, जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे बोरिवली पूर्व	रु.२३,९२,५६५/- (रूपये	नगर कोहौसोलि, जय महाराष्ट्र
मुंबई - ४०००६६	तेवीस लाख ब्याण्णव हजार	नगर, मागाठणे बोरिवली पूर्व,
प्रमिला एस कुरळे	पाचशे पासष्ट फक्त) यासह	मुंबई - ४०० ०६६ येथील सर्व
फ्लॅट क्र. ००१, चारू सौरभ कोहौसोलि, राम मंदिर रोड, वझिरा नाका,	वर नमूद केलेल्या कर्ज	भाग व खंड.
बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०० ०९१	कराराच्या अटी व	
स्नेहल एस कुरळे	शर्तींनुसार पुढील व्याज	
फ्लॅट क्र. ००१, चारू सौरभ कोहौसोलि, राम मंदिर रोड, वझिरा नाका,	आणि शुल्कासह	
बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०० ०९१		
प्रतीक एस कुरळे (कायदेशीर वारस)	•	
फ्लॅट क्रमांक १०२२, २रा मजला, बी विंग, इमारत क्रमांक १३,	कर्ज रक्कम	
भारस्कर नगर कोहौसोलि, जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे बोरिवली पूर्व	रू.१२,००,०००/-	
मुंबई - ४०००६६		
कर्ज करार : सीडीबीडीआरएसपी१६०२०५०००८		

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभृत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील

कृ पया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभृत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही.

सही / दिनांक: ०५.०७.२०२४ दुर्गेश डिंगणकर ठिकाण: मुंबई कंपनी सचिव व संक्षम अधिकारी

एनपीए तारीख : ३१.०७.२०१९

मागणी सूचना दिनांक : १७.०५.२०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड

### **DOCUMENT MISSING**

Name-Miss. JOICY P AGHAMKAR Address- H. No. 45/46, Phase-1, Bagdai Vatika, Kandul Road, Raipur, Chattisgarh. Pin code- 492013 Lost My Maharashtra Nursing Council Registration Certificate No-

XVII-30784 Dated- 13/08/2020 Travelling During- while PG room shifting from Kharghar sector 3 to



### पीडीएस लिमिटेड

सीआयएन : एल१८१०१एमएच२०११ पीएलसी३८८०८८ नोंदणीकत कार्यालय : यनिट क्रमांक ९७१. सॉलिटेअर कॉपॉरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, भारत

ई-मेल : investors@pdsltd.com संकेतस्थळ : www.pdsltd.com दूरध्वनी क्रमांक :+ ९१ २२ ४१४४११००

### १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व दूरस्थ ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, पीडीएस लिमिटेड (**''कंपनी''**) ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण समा ('**'एजीएम'')** एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि.२६.०७.२०२४ रोजी दु. २.३० वा. (भा. प्र. वे.) विहडीओ कॉन्फरन्सिंग **(''व्हीसी'')**/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स **(''ओएव्हीएम'')** च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ ('**'कायदा'')** च्या लागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ ("सेबी सूची विनियमन") सहवाच-कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ सहवाचन परिपत्रक दि. ०५.०५.२०२०, १३.०४.२०२०, ०८.०४.२०२०, १३.०१.२०२१, ०८.१२.२०२१ र २८.१२.२०२२ तसेच भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ यांच्याद्वारे त्यांचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी, सीएफडी - पीओडी - २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ व यासंदर्भात जारी अन्य लाग परिपत्रवे (यापुढे एकत्रितरीत्या परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

न्या भागधारकांचे ई-मेल आयडी कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्याकडे नोंदवलेले असतील अशा भागधारकांन १३ वी एजीएम आयोजित करणारी सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ाठवण्यात आला आहे.

### दूरस्थ ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाकरिताचे निर्देश:

रोज वाचा

कायद्याचे अनुच्छेद १०८ च अन्य लागू तरतुरी, काही असल्यास सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) निवम, २०१४ चे नियम २०, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे (आयसीएसआय) जारी सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष (एसएस-२) व सेबी सूची विनियमनांच्या विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत १३ व्य एजीएमच्या सचनेत विहित प्रत्येक ठरावाच्या समर्थनार्थ वा विरोधात इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''दूरस्थ **ई-मतदान'')** चा तसेच ई-मतदान (१३ व्या एजीएमदरम्यान) वापर करून मत देण्यासाठी सभासदांना लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''<mark>लिंक इनटाइम''</mark>) यांच्याद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व अशा मतदानाद्वारे संबंधित विषयांवर मतदान करता येईल.

- दरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, दि. २२.०७.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सरू होईल व गरुवार दि. २५.०७.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. गुरुवार, दि. २५.०७.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) पश्चात दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानास परवानगी नसेल. १३ व्या एजीएममध्येही ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल व ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले नसेल ते सभासद १३ व्या
- दुस्थ ई-मतदानाद्वारे तसेच १३ व्या एजीएमदुस्यान मतदानाद्वारे मत देण्यासाठी सभासदांच्या पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्घारित अंतिम तारीख ही शुक्रवार, दि १९.०७.२०२४ अशी आहे. निर्धारित अंतिम तारीख ही शुक्रवार, दि १९.०७.२०२४ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल असे सभासद दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएम ट्राम्यान प्रतटान करण्याम पात्र अमतील
- इलेक्टॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर व निर्धारित अंतिम तारखेच्या आधी एखाद्या व्यक्तीं शेअर्स संपादित केले असल्यास सदर व्यक्तीने मत देण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएमच्या सचनेतील टीपा वाचाव्यात
- डीमटेरियलाइज्ड. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदणीकत केलेले नसतील अना भागधास्त्राकतिता दूसस्य स्वरूपात किंवा एजीएसद्रस्यान मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले अन्ना भागधास्त्राकतिता दूसस्य स्वरूपात किंवा एजीएसद्रस्यान मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत दिलेले आहे. व्हीसी-ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहण्याकरिताचे निर्देशसुद्दा एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत. ६. दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद १३ व्या एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता
- लॉग इन/ई-मतदानासंदर्भात भागधारकांना काही शंका असल्यास ते instameet@linkintime.co.in येथे

ई-मेल पाठवू शकतील किंवा दूर. क्र. + ९१ २२ ४९१८६१७५ वर संपर्क साधू शकतील. १३ व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल तसेच पुढील तपशील स्टॉक

एक्सचेंजेसच्या वेबसाइट बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व रॅशनल स्टॉकएक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> येथे तसेच कंपनीची वेबसाइट <u>www.pdsltd.com</u> वर व लिंक इनटाइम यांची वेबसाइट https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध असेल लाभांश रक्कम थेट तमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त करण्यासाठी इलेक्टॉनिक स्वरूपात भागधारणासंदर्भात कपया आपल बँक खाते तपशील तुमच्याडिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे सादर करावा वा अद्ययावत करावा व कागदोपत्री स्वरूपातील

भागधारणासंदर्भात कृपया प्रथम भागधारकाद्वारे स्वाक्षरीत मूळ पत्र तसेच भरतेले व स्वाक्षरीत फॉर्म आयएसआर १, आयएसआर २ व एसएच १३ तसेच आवश्यक जोडपत्रे व तुमच्या पॅन कार्डची स्व-साक्ष्यांकित प्रत लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नोबल हाइट्स, १ ला मजला, प्लॉट एनएच २, सी - १ ब्लॉक एलएससी, सावित्री मार्केटजवळ जनकपुरी, नवी दिल्ली – ११००५८, दूर. + ९१ ११ ४९४११०००, ई-मेल delhi@linkintime.com येथे किंवा पीडीएस तिमिटेड, युनिट क्र. ९७१, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई — ४०० ०९३, दूर. क्र. + ९९ २२ ४४४४४१००, ई-मेल <u>invests@pdsltd.com</u> येथे पाठवावा. भागधासक वरील विहित फॉर्म आयएसआर ९ व अन्य संबंधित फार्म लिंक इनटाइमची वेबसाइट <u>https://liiplweb.linkintime</u>. co.in/KYC-downloads.html वरून डाऊनलोड करू शकतील. पुढे, भागधारक संबंधित फॉर्मकंपनीची वेबसाइत https://pdsltd.com/investors/investor-information/#request-forms वरूनही प्राप्त करू शकतील १३ व्या एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या विषयांचा समावेश असलेले संबंधित दस्तावेज इलेक्ट्रॉनिक माध्यमातू परीक्षणासाठी उपलब्ध आहेत. सदर दस्तावेजांच्या परीक्षणासाठी सभासदानी कृपया कंपनीला <u>investors@pdsltd</u>

कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार, दि. १४.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता प्रत्येकी रु. २.०० (भारतीय रुपये दोन) दर्शनी मल्य असलेल्या प्रति समभागाकरित 5. ३.१५ (भारतीय रुपये तीन व पंधरा पैसे मात्र) च्या अंतिम लाभांशावर विचारविनिमय करून त्याची शिफारस केली आहे , जी बाब आगामी १३ व्या एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन असेल.

लाभांश प्रदानासाठी भागधारकांच्या पात्रतेच्या निश्चितीकरिताची नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, दि. १९.०७.२०२४ हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. अंतिम लाभांश, मंजूर झाल्यास, तो पात्र भागधारकांना शनिवार, दि २४.०८.२०२४ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत प्रदान करण्यात येईल. भागधारकांकरिता लाभांश प्राप्त करण्यासाठी आपले बँक मॅन्डेट अद्ययावत करावयाचे स्वरूप एजीएमच्या सूचनेत विहित आहे.

सभासतांनी नोंद घ्याची की, आयक्त कायदा, १९६१ ("आयटी कायदा"), वित्तीय कायदा, २०२० द्वारे सुधारित याअंतर्गत दि. ०१.०४.२०२० परचात कंपन्यांद्वारे प्रदानित वा वितरीत लाभांश हा सभासदांना करपात्र स्वरूपात प्राप्त होईल. त्यामुळे अंतिम लाभांशाच्या प्रदानाच्या वेळी कंपनीला उदगम कर कपात (''टीडीएस'') करणे आवश्यक आहे. लागू दरानुसार योग्य टीडीएस निश्चित करण्यासाठी सभासदांनी कृपया आयटी कायद्याच्या तस्तुर्दीनुसार खालील परिच्छेदात नमूद केत्यानुसार संबंधित दस्तावेज सादर करावेत. भागधारकांनी कृषया वासंदर्भातील अधिक प्रक्रिवेकरिता, काही असल्यास, १३ व्या एजीएमची सूचना पाहावी. पीडीएस लिमिटेड करिर पीडीएस लिमिटेड करित

सही/ अभिषेक कानो विधी विभाग प्रमुख आणि कंपनी सेक्रेटरी

# पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात

**नोंदणीकृत कार्यालय** :श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई - ६०००३२.

नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र.

सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे.

Τl		to be allotted	Exchange approvals	
ī	Hamilton & Company Limited	31,08,108	31,08,108	Cash @ Rs. 148/- per Equity Share aggregating Rs. 45,99,99,984/-
ो ने	Hamilton & Company Limited	12,71,095	12,69,881	Other than cash - for acquisition of 3,74,000 Equity Shares held in Hamilton Research & Technology Private Limited (HART)
ī	Mr. Sushil Kumar Jalan	10,196	10,186	Other than cash - for acquisition of 3,000 Equity Shares held in HART
7	Ms. Rekha Jalan	2,61,696	2,61,446	Other than cash - for acquisition of 77,000 Equity Shares held in HART
	Mr. Ashish Jalan	1,18,953	1,18,839	Other than cash - for acquisition of 35,000 Equity Shares held in HART
	Ms. Snehal Jalan	2,48,102	2,47,864	Other than cash - for acquisition of 73,000 Equity Shares held in HART
	Ms. Ananya Jalan	88,365	88,280	Other than cash - for acquisition of 26,000 Equity Shares held in HART
`	Ashish Jalan Family Trust	3,36,467	3,36,145	Other than cash - for acquisition of 99,000 Equity Shares held in HART
	Ashish Jalan Family Trust	5,88,754	5,88,754	Other than cash - for acquisition of 10,11,968 Equity Shares held in Acrastyle Power (India) Limited (APIL)
	Sushil K Jalan HUF	1,10,457	1,10,350	Other than cash - for acquisition of 32,500 Equity Shares held in HART
Т	Total	61,42,193	61,39,853	
	The Equity Shares on preferential b			•
	1,23,41,550 Equity Shares (as aga	inst the originally expected	d capital of 1,23,43,893 Equity	referential equity capital of the Target Company is Shares). Accordingly, the total shares held by the 950 Equity Shares). In view of this, the Open Offe

is now made for acquiring upto 30,88,947 Equity Shares being the shares that are held under the public category. CHANGES IN THE BOARD OF DIRECTORS OF THE TARGET COMPANY

(a) Mr. Deepak Jugal Kishore Chowdhary, Director, has resigned on May 29, 2024.

(b) Mr. Vikas Arora and Mr. Arjun Soota have been appointed as Additional Directors w.e.f. March 22, 2024 and May 29, 2024, respectively. The Acquirer / PACs accept full responsibility for the information contained in this Public Announcement cum Corrigendum / advertisement and also for the fulfillment of their obligations laid down in the SEBI SAST Regulations. A copy of this Public Announcement cum Corrigendum / advertisement will be available at SEBI website at http://www.sebi.gov.in Issued by Manager to the Offer on behalf of the Acquirer / PACs

MANAGER TO THE OFFER

Merchant Banking Division SEBI REGN NO.: INM 000011070 #1011, Solitaire Corporate Park, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400 093

Email: mbd@arihantcapital.com Website: www.arihantcapital.com Contact Persons: Mr. Amol Kshirsagar / Mr. Satish Kumar P SEBI Registration No.: INR 000003753 #1 Subramanian Building Club House Road, Chennai - 600 002 Tel: 044-4002 0700 E-mail:priya@cameoindia.com Website: www.cameoindia.com

REGISTRAR TO THE OFFER



Cameo Corporate Services Limited

### **Arihant**Capital Arihant Capital Markets Limited

Tel: 022-42254800; Fax: 022-42254880

Date : July 3, 2024

# कुमार गुप्ता व श्रीमती सुमन गुप्ता यांच्याकडून खरेदी केले. श्री. कवलजीत सिंग हरचरण सिंग . गांचे १९.०३.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले नामे **१) श्री**.

आहेत असे समजले जाईल.

१ रमेश वसंत माच्ये

PUBLIC NOTICE

this Notice, public in general is informed that Mrs. Shobhana Jaykant Sheth

of the Devdaya Sh

member of the Devdaya Shantinagar Co-operative Housing Society Ltd., owner of Flat No. C-7/203, Second Floor, Sector-3, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 and holder of Share Certificate No. 51 issued by the society, died intestate on 05/12/2018 with nomination. The Nominee Mrs. Hetal Rushabh Shah is claiming transfer of shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased member in her name being nominee, daughter and alone legal heir and successor of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and

deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any, for transfer of the shares and interest in the capital property of the society belonging to the deceased in respect of the said flat, inform to the undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Hetal Rushabh Shah and thereafter any claim

Ietal Rushabh Shah and thereafter any clai

Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road (East), Thane - 401107

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, मयत कुमारी सायरा बानु युसुफ पटेल य

फ्लॅट क्र.सी-१११, गौरव गार्डन कॉम्प्लेक्स, जुन

पेट्रोल पंपा समोर, मिरा रोड (पूर्व)-४०११०७

ठाणे, महाराष्ट्र (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ

येथील जागेच्या मालक होत्या. संक्षिप्तपणे स्वर्गीर

कुमारी सायरा बानु युसुफ पटेल यांचे

३१.१०.२०२२ रोजी निधन झाले आणि त्यांच्य

पञ्चात दोन कायदेशीर वारसदार **श्रीमती आयेश** 

पटेल (आई) व श्री. जमीर युसुफ पटेल (भाऊ)

हे मयताचे कायदेशीर वारसदार आहेत. **श्री. जमी** 

**युसुफ पटेल** यांनी सदर फ्लॅटमधील एकमेव

सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे आणि **श्रीमर्त** 

आयेशा पटेल यांनी यास अनुमती दिली आहे

तथापि सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात

येत आहे की, जर कोणासही सदर फ्लॅटबाबर

काही प्रतिकुल दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा

सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसात** कळवा

आणि योग्य लेखी पुराव्यांसह **ई/२१६, गौरव गार्डन** 

जुना पेट्रोल पंपा समोर, मिरा रोड (पुर्व)

४०११०७, तालुका व जिल्हा ठाणे, महारा

येथे संपर्क करावा. कपया नोंद असावी की. लेखी

पुराव्यांशिवाय दिलेले दावा विचारात घेतले जाणा

वर संदर्भीत अनुसूची

फ्लॅट क्र.सी-१११, १ला मजला, गौरव गार्डन

कॉम्प्लेक्स, जुना पेट्रोल पंपा समोर, मिरा रोड

(पुर्व)-४०११०७, ठाणे, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमा

६.१६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, जमीन जुना सर्व

क्र.३६०/२, ३६१/२, ७,८ व १० आणि ३६२

१ संबंधित नवीन सर्व्हे क्र.६५/२, ८०/२

सही/

कावेरी नारक

(वकील उच्च न्यायालय

७,८,१०, ७२/२, मिरा भाईंदर रोड.

दिनांक: ०५.०७.२०२४

K. R. TIWARI, ADVOCATE

objection will not be considered.

**जसविंदर सिंग** (स्वत:)**, २) श्री. रणधीर सिंग** हे फ्लॅट क्र.१५ व १६ बाबत कायदेशीर वारसदा आहेत. माझ्या अशिलांचा भाऊ **श्री. रणधीर सिंग** यांचे १०.०५.१९९९ रोजी निधन झाले. आता माझे अशील व त्यांची आई हे फ्लॅट क्र.१५ व फ्लॅट क्र.१६ चे कायदेशीर वारसदार असन त्यांच्याकडे वहिवाट व ताबा आहे आणि माझे अशील व त्यांच्या आई व्यतिरिक्त अन्य कोणीर्ह कायदेशीर वारसदार नाहीत. फ्लॅट क्र.१५ व फ्लॅट क्र.१६ हे सर्व अधिभार व दावापासून मुक्त आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेवर वारसाहक्क, ताबा, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** खालील वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय **दुकान क्र.२, डायमण्ड इंडस्ट्रीयल इस्टेट समोर, बीएम**सी वॉटर पम्पजवळ, केतकीपाडा, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८ येथे कळवावे आणि

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस यांना माझे अशील **श्री. जसविंदर सिंग भुई** यांच्या वतीने सूचना देण्यात येत

आहे की, त्यांचे वडील श्री. कवलजीत सिंग हरचरण सिंग हे फ्लॅट क्र.१५, इमारत क्र.३

माऊन्ट व्ह्यु कोहौसोलि., प्लॉट क्र.८, भवानी नगर, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व)

मुंबई-४०००५९ या जागेचे श्रीमती विमला अरुण राव व श्री. कवलजीत सिंग यांच्या दरम्यान

पुढे माझ्या अशिलांनी नमुद केले आहे की, त्यांचे वडील श्री. कवलजीत सिंग हरचरण सिंग व

आई **श्रीती प्रमजीत कौर कवलजीत सिंग** हे दिनांक ०९.०५.२००० रोजीच्या करारनामाच्य

आधारावर **फ्लॅट क्र.१६** चे कायदेशीर संयुक्त मालक आहेत, जे सदर फ्लॅट त्यांनी **श्री. कमले**श

झालेला दिनांक ०१.१०.१९९२ रोजीच्या करारनामाच्या आधारावर मालक होते.

(श्रीमती रजनी अ. झा) दिनांक: ०५.०७.२०२४ वकील, मुंबई उच्च न्यायालय

**मोबा.:९०८२०११०१७** वर संपर्क करावा. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले

# जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१. मोरणा वारणा सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई


ता : ट्रापकल न्यू इरा विजनस पाक, आफास न. ३०४, इरा माळा, प्लाट न. बा-६१, ड नं. ३३, कामगार हॉस्पिट समोर,  वागळे इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४.            अर्जदा					
नुक्र	मांक १ ते ३				
я.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा रक्कम	जाब

दिनांक

2	साहिल कृष्णा हालदे	२४/५/२४	२९९३	२३१८१७६	२
ş	प्रविणकुमार मधुकर येवले	२४/५/२४	२९९३	२३१८१७६	æ

ाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १२/०७/२०२४ रोजं ऱ्पारी १.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हज न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

रुपये

देणार

For the attention of the Equity Shareholders of

**S&S POWER SWITCHGEAR LIMITED** CIN: L31200TN1975PLC006966

Registered Office: Plot No. 14, CMDA Industrial Area Part-II, Chithamanur Village, Maraimalai Nagar, Kancheepuram District, Tamil Nadu, 603209 Tel: 91 93817 47601; e-mail: secretarial@sspower.com;

This Public Announcement cum Corrigendum to the DPS is being issued by Arihant Capital Markets Limited ("Manager to the Offer") on behal Hamilton & Company Limited ("Acquirer") and Mr. Sushil Kumar Jalan (PAC 1); Ms. Rekha Jalan (PAC 2); Mr. Ashish Jalan (PAC 3) Ms. Snehal Jalan (PAC 4); Ms. Ananya Jalan (PAC 5); Ashish Jalan Family Trust (PAC 6); and Sushil K Jalan HUF (PAC 7) [collectively the PAC 1 to PAC 7 referred to as "Persons Acting in Concert" / "PACs"] in respect of the Open Offer to the Equity Shareholders of S&S Power Switchgear Limited ("Target Company") pursuant to and in compliance with Regulation 3(1) and 4 of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and amendments thereto ("SEBI SAST Regulations"). This orrigendum should be read in conjunction with the DPS published on February 2, 2024 in publications (a) Financial Express, all India English edition; (b) Jansatta, all India Hindi edition; (c) Makkal Kural, Chennai, Tamil edition; and (d) Mumbai Lakshadeep, Mumbai Marathi edition. The terms used in this Corrigendum to the DPS have the same meaning assigned to them in the DPS issued earlier, unless otherwise specified

REVISION IN THE SCHEDULE OF ACTIVITIES

Name of the proposed allottee

Activity	Original Schedule	Revised Schedule
Public Announcement Date	Thursday, January 25, 2024	Thursday, January 25, 2024
Detailed Public Statement Date	Friday, February 2, 2024	Friday, February 2, 2024
Filing of draft Letter of Offer with SEBI	Friday, February 9, 2024	Friday, February 9, 2024
Last date for competing offer	Monday, February 26, 2024	Monday, February 26, 2024
Last date for receipt of comments from SEBI on the draft Letter of Offer (in the event SEBI has not sought clarification or additional information from the Managers to the Open Offer)	Monday, March 4, 2024	Friday, June 28, 2024*
Identified Date (Identified date is only for the purpose of determining the shareholders to whom the LOF shall be sent)	Wednesday, March 6, 2024	Tuesday, July 2, 2024
Date by which LOF will be despatched to the shareholders	Thursday, March 14, 2024	Tuesday, July 9, 2024
Last date by which a committee of independent directors of the Target Company is required to publish its recommendation to the shareholders of the Target Company for this Open Offer	Tuesday, March 19, 2024	Friday, July 12, 2024
Date of publication of Open Offer opening public announcement, in the Newspapers in which the Detailed Public Statement has been published	Wednesday, March 20, 2024	Monday, July 15, 2024
Date of commencement of Tendering Period (open date)	Thursday, March 21, 2024	Tuesday, July 16, 2024
Date of expiry of Tendering Period (closure date)	Friday, April 5, 2024	Tuesday, July 30, 2024
Last date for communicating Rejection/acceptance and payment of consideration for accepted equity shares or equity share certificate/return of unaccepted share certificates/credit of unaccepted shares to Demat Account	Wednesday, April 24, 2024	Tuesday, August 13, 2024
* Actual date of receipt of SEBI comments	•	

Reference to the various dates as mentioned in the Public Announcement. DPS should be read as per revised activity schedule mentioned above. Except for the revision in the schedule of activities, all other terms and conditions remain unchanged UPDATES ON PREFERENTIAL ALLOTMENT (THE UNDERLYING TRANSACTION) AND THE OPEN OFFER SIZE

The Board of Directors of the Target Company in their meeting held on January 25, 2024 had approved in aggregate issue of 61,42,193 Equity Shares to the Acquirer and PACs. Accordingly, the Target Company obtained approval of its members in the Extra Ordinary Genera Meeting held on February 21, 2024. Pursuant to the application of the Target Company seeking in-principle approval for the aforesaid preferential issue of Equity Shares, the Stock

Exchanges viz BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) granted their approval on May 16, 2024 for issue /

allotment of 61,39,853 Equity Shares in aggregate to the Acquirer and the PACs on preferential basis. The following are the details of the preferential issue originally proposed and the actual allotment made pursuant to the Stock Exchange approval:

allotted pursuant to Stock

Number Equity Shares Number Equity Shares

originally proposed